

माहे जुलै २००७ च्या पावसाळी अधिवेशनातील
 पुरवणी मागणी-पुणे जिल्हयाच्या खेड तालुक्यातील
 आरला कलमोडी (नवीन) प्रकल्पांतर्गत पाटबंधा-यांच्या
कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत .

महाराष्ट्र शासन
 आदिवासी विकास विभाग
 शासन निर्णय क्र. जसंवि २००७/प्र.क्र ४३/ का.५
 मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२
 दिनांक : २४ सप्टेंबर, २००७

- वाचा :- १) यित्त विभागाचे परिपत्रक क्र. पूरक-१०.०७/प्र.क्र.२३१/२००७/अर्थसंकल्प-३,
 दिनांक १० ऑगस्ट, २००७ व दिनांक १० सप्टेंबर, २००७.
 २) शासन निर्णय, अदिवासी विकास विभाग, क्रमांक बीमुडी-२००७/प्र.क्र.५०/का.७,
 दिनांक १४ सप्टेंबर, २००७.

प्रस्तावना :- पुणे जिल्हयाच्या खेड तालुक्यातील आरला कलमोडी मध्यम प्रकल्पांतर्गत आदिवासी
 उपयोजनेखालील कामाचा जलरांपदा विभागाने प्रस्ताव सादर केला असून त्यासाठी आवश्यक निधी रुपये
 ८५३.६८ लक्ष पुरवणी मागणीबाबरे उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित केले आहे.

या योजनांचा, आदिवासीच्या दृष्टीने सिंचनासाठी य पिण्याच्या पाण्यासाठी होणारा लाभ पहाता
 सदर प्रकल्पाच्या कामासाठी आवश्यक निधीसाठी आदिवासी उपयोजनेतून रु. ८५३.६८ लक्ष इतका निधी
 पुरवणी मागणी असारे उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता .

शासन निर्णय :- सदर योजनांचा कामासाठी आवश्यक एकम रु.८५३.६८ लक्ष (रु. आठ कोटी त्रेपन्न
 लाख अडूसाट हजार फक्त) इतवया रकमेची पुरवणी मागणी बाब क्र. १८६ अन्वये माहे जुलै, २००७ च्या
 पावसाळी अधिवेशनात सादर केली होती. सदर पुरवणी मागणी मंजूर झाली आहे.

२. आता महाराष्ट्र (वित्तीय पुरवणी) विनियोजन अधिनियम २००७ (सन २००७, चा
 महाराष्ट्र अधिनियम क्र.२०) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, माग-चार, दिनांक २७ जुलै
 २००७ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे.

३. संदर्भाधीन दिनांक १४ सप्टेंबर २००७च्या शासन निर्णयान्वये या योजनेकरिता उपरोक्त
 तरतूदीमधून टक्केवारी खर्च वगळून रु. ६८७.०७/- लक्ष (रुपये सहा कोटी सत्याएऱ्या लाख सात हजार
 फक्त) एकली तरतूद अधिक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, पुणे यांच्या अधिनस्त ठेवण्यास
 मंजूरी देण्यात आली आहे.

४. त्यांनी सदर प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावाचा अंतर्भाव असलेल्या सदर
 प्रकल्पाच्या सुधारित आराखड्यास मंजूरी घेतल्यानंतरच तरतूद खर्च करावी.

५. संबंधित अधिकारक अभियंता, यांनी याच योजनेवर चालू वित्तीय वर्षात याच योजनेसाठी सदर मंजूर तरतुद, वरील वाचा येथील अ.क्र २ वरील शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून खाली दर्शविलेल्या कॅश फ्लो प्रमाणे खर्च करावी.

(रुपये हजारात)

लेखाशीर्ष	सर्टेवर	ऑक्टोबर	नोव्हेंबर	डिसेंबर	एकूण
४७०१ बी-२६४	४५०००	१५०००	२५३६८	०	८५३६८

(*) विवर न दाखायेलेल्या तरतुदी टक्केवारी खर्च धरून दर्शविण्यात आलेल्या आहेत. मात्र नियंत्रक/अंमलबजावणी अधिका-यांनी टक्केवारी खर्च वगळून खर्च करावयाचा आहे.

मंजूर तरतुदीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची नियंत्रक /अंमलबजावणी अधिका-यांनी दक्षता प्र्याची. या योजनेवर इगालेला खर्चाचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव व शासनास सादर करावा.

६. उपरोक्त तरतुदीचा खर्च मागणी क्र. टी -६, मुख्य लेखाशीर्ष ४७०१- मोठे व मध्यम पाटबंधा-यादरील भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना -०३- मध्यम पाटबंधारे - राज्य योजनांतर्गत योजना- (?)-मध्यम पाटबंधारे वाणिज्यिक (४७०१ बी २६४) या लेखाशीर्षाखाली दर्शविण्यात यादा.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००७०९२४४४९५३००३ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

०८०१८१११
(बा.बा.नारायणकर)

अवर सचिव

प्रति.

अधिकारक अभियंता, पूणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, पूणे.

अधिकारक अभियंता तथा संचालक पाटबंधारे संशोधन व विकास, पूणे

कार्यकारी संचालक कृष्ण खोरे पाटबंधारे विकास महामंडळ, पूणे

अधिकारक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, पूणे ११

मुख्य अभियंता, (विप्र) जलसंपदा विभाग, पूणे ११

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

जिल्हाधिकारी व सदर्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, पूणे

जिल्हा कोषागार अधिकारी, पूणे /अहमदनगर.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/ नागपूर.

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिक्षा) मुंबई/ नागपूर.

आंतरवित्त सल्लागार व उपसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय

उपसचिव, लघुपाटबंधारे, जलसंपदा विभाग, मंत्रालय.

वित्त विभाग, (व्यय १२/१४ / अर्थसंकल्प-३ व १७) मंत्रालय, मुंबई

अर्थशाखा (३ प्रती) लपा-१/२ (सिंचनव्यय) कामे, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (का.६/७) मंत्रालय, मुंबई

माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई